


# पंचायत समिती, बोदवड

माहिती अधिकार २००५

कलम ४(१) (ब) नुसार

प्रसिध्दीसाठी माहिती. सन २०२१-२२



**कलम ४(१) (ए)(i)**

**बोदवड जि.जळगांव येथील पंचायत समिती कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल**

- कार्यालयाचे नांव - पंचायत समिती,बोदवड जि.जळगांव.
- पत्ता - न.ह.राका हायस्कूल चे बाजूस जामनेर रोड,बोदवड.जि.जळगांव
- कार्यालयाचे प्रमुख - गटविकास अधिकारी(उच्चश्रेणी) पंचायत समिती बोदवड.
- शासकीय विभागाचे नांव - ग्रामविकास विभाग
- कोणत्या मंत्रालयातील - ग्रामविकास व जलसंधारण विभाग महा.शासन मंत्रालय मुंबई.४०००३२.
- खात्याच्या अधिनस्त - ग्रामविकास व जलसंधारण विभाग
- कार्यक्षेत्र - बोदवड भौगोलिक तालुक्याचा ग्रामविभाग / कार्यानुरूप तालुका ग्रामिण भाग.
- विशिष्ट कार्ये-** ग्रामविकास व जलसंधारण विभाग केंद्र सरकार / राज्य शासन / जिल्हा परिषद यांनी सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी संदर्भात पर्यवेक्षकीय नियंत्रण.
- विभागाचे ध्येय / धोरण :** ग्रामविकास व जलसंधारण विभागातील शासकीय मोजणी व योजनांची कामे तसेच केंद्रामधून सोपविण्यात आलेली कामे / योजनांची अंमलबजावणी करणे.
- धोरण :-**
- सर्व संबंधीत कर्मचारी -** उर्वरीत अधिकारी / कर्मचारी यांची कर्तव्याबाबत कार्याबाबत विस्तृत स्वरूप तक्ता कलम ४(१) (ब) (२) नमुना ब नुसार आहेत.
- कामाचे विस्तृत स्वरूप-** वरील प्रमाणे.
- मालमत्तेचा तपशिल -** पंचायत समिती बोदवडची इमारत तहसिल कार्यालयाचे वर न.ह.रा.का.हायस्कूल च्या बाजूला जामनेर रोड,बोदवड.
- संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये**
- कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरील तपशिल -** -
- कार्यालयाचा दुरध्वनी -** (०२५८२) २७५१९१
- साप्ताहिक सुटी व विशिष्ट -** महिन्याचा दर शनिवार व रविवार व शासनाने निश्चित केलेल्या सुट्या.
- व्यतिरीक्त **सेवेसाठी ठरविलेल्या वेळा**—कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते १८.१५वा.पंचायत समिती बोदवड या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख म.गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड हे आहेत.त्यांच्या अधिनस्त खालीलप्रमाणे कर्मचारी वृंद कार्यरत आहेत.

गटविकास अधिकारी पं.स. बोदवड यांचे दालन

सहाय्यक गट विकास अधिकारी पं.स.बोदवड यांचे दालन.

मा. सभापती /उपसभापती	गटविकास अधिकारी/सहा.ग.वि.अ.	गटविकास अधिकारी (उ.श्रे.)	गटशिक्षण अधिकारी
स्विय सहाय्यक-१	विस्तार अधिकारी (ग्रा.प.)-१ वरिष्ठ सहा.-१,क.सहा-१	सहा.प्रशासन अधिकारी	विस्तार अधिकारी (शिक्षण)-२
परिचर-१	विस्तार अधिकारी (कृषी)-१	क.प्रशासन अधिकारी १	आस्था-१,कनिष्ठ सहा.-१
	विस्तार अधिकारी (आरोग्य)-२	क.प्रशासन अधिकारी २	आस्था-२,कनिष्ठ सहा.-१
	विस्तार अधिकारी (एस.जी.एस.वाय)-१	आस्था-१ कार्यालयीनकनिष्ठ सहा-१	सहाय्यक लेखाधिकारी -१
	परिचर-१	आस्था-२ कनिष्ठ सहा.-१	कनिष्ठ लेखाधिकारी -१
	आवक टपाल कनिष्ठ सहा.-१	समाजकल्याण विभाग,वरिष्ठ सहा-१	वरिष्ठ सहाय्यक लेखा-१
	अभिलेख,कनिष्ठ सहा.-१	भांडार/एमआरईजीएस,क.सहा.१	
	जावक टपाल कनिष्ठ सहा.-१	परिचर-१	कनिष्ठ सहाय्यक लेखा-१
	बांधकाम विभाग	पशुधन विकास अधिकारी-१	
	शाखा अभियंता -१	सहा.पशु.विकास अधिकारी-१	
	शाखा अभियंता -२	पशुधन पर्यवेक्षक -४	
	कनिष्ठ सहा.-१	परिचर -६	
	स्थापत्य अभियांत्रिकी सहा.-३	एकुण परिचर - ९	

पंचायत समिती बोदवड कार्यालयात खालीलप्रमाणे संगणकाद्वारे कामकाज करणेत येते व सदर माहिती संगणकामध्ये साठवून ठेवलेली असते.

- १) सर्व आस्थापनाकडील कार्यालयीन आदेश/परिपत्रके/शासनाकडील पत्र/स्थानीकपत्र/वेतनवाढ/कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव सभेचे इतिवृत्त/शासनाकडील शासननिर्णय/जेष्ठतासुची/लेखापरिक्षण अहवाल/विभागीयचौकशी/निलंबन मासीक अहवाल/विभाग निहाय न्यायप्रविष्ट केसेस/संवर्गनिहाय अनुशेष/माहिती अधिकार बाबतची माहिती /वाहनसंबंधितीची माहिती संगणकावर साठवून ठेवलेली आहे.

**कलम ४(१)(B)(i i) नमुना (अ)**

**बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल**

अ)

अ.क्र	पदनाम	अधिकार आर्थिक	कोणत्या कायद्या /नियम शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी)	१)पंचायत समितीमधील कर्मचा-यांवर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे. २)वाढीव उपकराचे अंदाजपत्रक ३)भांडार/वाहन/आहरण व संवितरण ४)दरमहाचे वेतन/निवृत्तीवेतन इतरदेयके विविध योजनांचे देयके ५)रोखनोंदवही/स्थावरजंगम मालमत्ता	महा.जि.प.व पं.स.अधिनियम १९६१मधील तरतूदीनुसार महा.जि.प.लेखा संहिता अधिनियम १९६८ नुसार.	
२	सहाय्यक गट विकास अधिकारी/संबंधित विस्तार अधिकारी	१) कृषी समाजकल्याण महिला व बालकल्याण व पशुसंवर्धन विभागाचा स्वतंत्र कार्यभार. २) पाणी शुध्दीकरण व नवसंजीवनी योजना संनियंत्रण. ३) ग्रामपंचायत कर्मचारी सेवाविषयक बाबी. ४) कायदेविषयक सल्लागार समितीचे सचिव. ५) तालुका तक्रार निवारण अधिकारी ६) माहीती अधिकार २००५.	महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक मविसे- १०/२०१४/प्र.क्र.२०१/आस्था-३ दिनांक ३१/१०/२०१४	

ब)

अ.क्र.	पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणत्या कायद्या /नियम /शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी)	१)पंचायत समितीमधील कर्मचा-यांवर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे. २) कर्मचा-यांच्या सेवापुस्तके अद्यावत ठेवणे, वार्षिक वेतनवाढ / रजा मंजुर करणे ३) सर्व संबंधित कर्मचा-यांना नियमानुसार वाहन भत्ता लागू करणे व व्यवसायकरात सुट देणे.  तालुकास्तरावरील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांवर निलंबनाची कार्यवाही करणे.	महा.जि.प.व पं.स.अधिनियम १९६१मधील तरतूदीनुसार व महा. शासन वित्त विभाग क्र.घभाभ- २०१९/प्र.क्र.२/सेवा-५ दि.०५/०२/२०१९	

अ.क्र.	पदनाम	अधिकार फौजदारी	कोणत्या कायद्या /नियम /शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
निरंक				

क)

अ.क्र.	पदनाम	अधिकार अर्धन्यायिक	कोणत्या कायद्या /नियम /शासननिर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
निरंक				

टिप-विभागानुसार अपील प्रकरणी निर्णय देण्याचे अधिकार खातेप्रमुखांना आहेत.

कलम ४ (१)(ब) (II) नमुना ब.

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा

तपशिल

अ.क्र.	पदनाम	अधिकार आर्थिक / प्रशासकीय	कोणत्या कायदया/ नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	गटविकास अधिकारी (उ.श्रे)	आर्थिक अधिकार		
		१) अधिपत्याखाली कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन / भत्ते आहरण व वितरण	महाराष्ट्र जि.प./पं.स. अधिनियम १९६१ चे कलम अन्वये	
		२) शासकीय / केंद्र शासन व स्वतःच्या उत्पन्नाच्या योजना राबविण्यासाठी प्राप्त निधीचे आवरण व वितरण प्रशासकीय अधिकार	महा.जि.प.लेखा संहिता अधिनियम १९६८ नुसार.	
		३) अधिपत्याखाली कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या रजा मंजूर करणे / सेवापट	महाराष्ट्र जि.प./ पं.स. अधिनियम १९६१ मधील ९८(१) नुसार	
		४) सुस्थितीत ठेवणे / गोपनीय अहवाल विहित व सर्व प्रकारे नियंत्रण ठेवणे	महा.शासन साप्रवि निर्णय क्र- सीएफआर १२११/प्रक्र२५७/१३ दि.०७/०२/२०१८	
		५) केंद्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग / शासन / जि.प. व पं.स. मार्फत घेतलेल्या सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे / तपासणी करणे /	महा.जि.प.लेखा संहिता अधिनियम १९६८ नुसार.	

		प्रशासकीय नियंत्रण ठेवणे		
		६) पंचायत समिती च्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या पंचायत समितीच्या वर्ग २ व वर्ग ३ किंवा वर्ग ४ च्या सेवेतील अधिकाऱ्याकडून कोणीही माहिती विवरण पत्रक हिशेब अहवाल किंवा स्पष्टीकरण मागविणे.	महा.जि.प.जिल्हा सेवा नियम १९६४, महा. जि.प.(शिस्त व अपिल)नियम १९६४, महा.जि.प.(वर्तणूक) नियम १९६७, मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८	
२	सहाय्यक ग.वि.अ./ संबंधित विस्तार अधिकारी	१)कृषी/समाजकल्याण/महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागाचा स्वतंत्र कार्यभार २)पाणीशुध्दीकरण नवसंजीवनी यानेजासंनियंत्रण ३)ग्रा.प.कर्मचारी सेवाविषयकबाबी ४)कायदेविषयक सल्लागार समिती सचिव तालुका तक्रार निवारण अधिकारी	महा.शासन ग्रामविकास व जलसंधारणविभाग शा.नि.मविसे/१०/२०१४/ प्रक्र/आस्था३ दि३१/१०/२०१४	

कलम ४ (१)(ब) (II) नमुना ब.

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा

तपशिल

अ. क्र.	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायदया नियम / शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	कक्ष- अधिकारी	१) कार्यालयीन प्रमुखांचे गैरहजर अनुपस्थितीत कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे	म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि- आस्था- आर आर-५३६-९८ दि.३०/४/९८	
		२) दैनंदिन कर्मचारी हजेरी पत्रकावर (पं.सं.ग.वि.अ.ए.बा.वि.,रो.यो.,ता.वै.अ /यासह ) नियंत्रण ठेवणे		
		३)दैनंदिनी फिरस्ती नोंदवहीवर नियंत्रण ठेवणे (वरील अ.नं.२ मधील सर्व कार्यालयासह)		
		४)कार्यालयीन प्रमुख यांच्या दैनंदिन्या व आगावू फिरस्ती कार्यक्रम नोंदवहयावर नियंत्रण ठेवणे.		
		५) वरीष्ठ कार्यालयामध्ये अधिकारी पदाधिकारी यांचे दौऱ्या वेळी त्यांची व्यवस्था पाहणे व त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करणे.		
		६) स्थानिक स्तरावर अधिकारी व पदाधिकारी यांचा समन्वय साधणे.		
		७) सर्व कार्यालयावर ( स्थानिक तालुका अंतर्गत ) नियंत्रण व देखरेख ठेवणे.		
		८) या शिवाय या कार्यालय प्रमुखांचे आदेशा प्रमाणे कामकाज पहाणे.		
२	अधिक्षक	१) पंचायत समिती सभा,सभांचे कामकाज त्या		



	क-१	संदर्भातील पत्र व्यवहार मुख्यालयीन (जिल्हा) स्तरावर विभाग समिती नियंत्रण ठेवणे.	म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि- आस्था- आर आर-५३६-९८ दि.३०/४/९८	
		२) महाराष्ट्र जि.प. व पं.स. कागदपत्राचे वर्गीकरण जिदणीकरण ) नियम १९६४ नुसार संपूर्ण कार्यालयाचे कामावर संबंधीत कर्मचाऱ्याचे सहकार्याने नियंत्रण ठेवणे		
		३) तक्रार निवारण नोंदवही व त्या संदर्भातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे		
३	अधिक्षक क-२	१)आस्थापना विषयक कामकाजावर संपूर्ण नियंत्रण		
		२)म.आयुक्त , म.मु.का.अ, उप मु.का.अ यांची तपासणी शक्य पूर्तता बाबत संबंधित कर्मचाऱ्याचे कडून त्यांचे सहकार्याने काम पाहणे.३) कार्य विवरण पत्रक,दैनंदिन टपाल नियंत्रण ,कर्मचारी प्रशिक्षण,तपासणी कामकाज पाहणे.		
		२) महाराष्ट्र जि.प. व पं.स. कागदपत्राचे वर्गीकरण जिदणीकरण ) नियम १९६४ नुसार संपूर्ण कार्यालयाचे कामावर संबंधीत कर्मचाऱ्याचे सहकार्याने नियंत्रण ठेवणे		
		३) तक्रार निवारण नोंदवही व त्या संदर्भातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे		
		४)पं स / जिल्हास्तरावरील सभाकरीता आवश्यक असणारी एकत्रित माहिती तयार करून सादर करणे.		
		५) वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.		
		६) दुरुध्वनी नोंदवही अदयावत ठेवून त्यावर नियंत्रण ठेवणे		
		७) न्यायालयीन व लोक आयुक्त प्रकरणी ,नोंदवही स्वतः ठेवून संबंधीत कर्मचाऱ्याचे सहकार्याने		

		कागदपत्रांची विहित केलेल्या मुदतीत पुर्तता करणे.		
		८)त्यांचेशी संबंधित वरील कामकाज विषयक पर्यवेक्षीय जबाबदारी सांभाळणे.		
		९) तालुका स्तरावरील कार्यालया व्यतिरीक्त जिल्हा स्तरावरील त्यांचे विभागातील वरील प्रमाणे कामकाज		
		१०) या शिवाय कार्यालय प्रमुख वेळोवेळी देतील त्या आदेशाप्रमाणे कामकाज पहाणे		
३	अधिक्षक क - २	१) आस्थापना विषयक कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे		
		२) मा.आयुक्त म.मु.का.अ.,म.उप. यांचे तपासणी टिपणीतल शकांची पुर्तता करणे बाबत संबंधित कर्मचाऱ्याच्या सहकार्याने कामकाज पहाणे		
		३) सर्व कर्मचाऱ्यांचे कार्य विवरण पत्रांचा गोषवारा एकत्रितकरण करणे व टपाल विभागाकडील नोंदवहयांचे गोषवारे एकत्रीत करणे नोंदवहीत नोंदी घेवून एकत्रीत नोंदवही अदयावत ठेवणे		
		४) कार्यालयातील कर्मचाऱ्यांची दप्तर तपासणी करून नोंदवही व तपासणी अहवाल अदयावत ठेवणे.		
		५)दैनंदिन टपालावर मार्कींग व वितरण कामावर देखरेख ठेवणे.		
		६)विधानसभा तारांकीत / अतारांकीत प्रश्न संदर्भात अगर महत्वाचे शासकीय संदर्भाचे निर्गती बाबत संबंधित कर्मचाऱ्यांचे सहकार्याने कामकाज पहाणे.		
		७) कर्मचारी / अधिकारी / पदाधिकारी यांचे प्रशिक्षण विषयक कामकाजावर देखरेख व नियंत्रण		

		८) त्यांचेशी संबंधीत वरील कामकाज विषयक पर्यवेक्षीय जबाबदारी सांभाळणे		
		९) तालुका स्तरावरील कार्यालया व्यतिरीक्त जिल्हा स्तरावरील त्यांचे विभागातील वरील प्रमाणे कामकाज		
		१०) या शिवाय कार्यालय प्रमुख वेळोवेळी देतील त्या आदेशाप्रमाणे कामकाज पहाणे		
२	अस्थापना विभाग वरीष्ठ सहायक २ कनिष्ठ सहायक १	१) पंचायत समिती कार्यालयीन सर्व कर्मचारी ,आयु, दवाखाने ,पशू. दवाखाने यांची आस्थापना विषयक सर्व प्रकारची कामे सर्व प्रकारची अस्थापना ,पगार बिले भत्तेबील रजा मंजूरी ,मासिक दैनंदिनी, प्रोग्राम मासिक, दैनंदिनी / सेवा पुस्तक ,पेन्शन ,चौकशी व इतर सर्व प्रकारचे सेवा विषयक बाबी तपासणी शक पुर्तता. माहिती अधिकार विवरण.	म.म.का.अ.जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि. ऑन्डएम ९/८/ दि.२८/१०/८० म.म.का.अ.जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि.आस्था- ४/आरआर/७७/२०१७ दि.१७/०५/२०१७	
३	ग्रामपंचायत विभाग वरीष्ठ सहा.१ कनिष्ठ सहा.१	ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांची अस्थापना विषयक सर्व कामे, पगार बिले, रजा मंजूरी सेवा पुस्तक पेन्शन, इ.ग्रामपंचायतसंबंधी सर्व कामकाज, ग्रामसेवक ,ग्रा.वि.अ.संबंधी चौकशी व पुढील कार्यवाही वगैरे सर्व प्रकरणे समाज कल्याण खात्याच्या सर्व योजना ग्रामपंचायत तपासणी शक पुर्तता कामकाज करणे.	म.म.का.अ.जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि.आस्था- ४/आरआर/७७/२०१७ दि.१७/०५/२०१७मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८	
४	हिशोब शाखा सहा.लेखा१ कनि.लेखा१ व.सहा.लेखा १ कनि.लेखा (रोखपाल)१	हिशोब शाखेचे सर्व काम जीप ,कॅशिअर, कॅशबुक, अॅडव्हान्स, डीकशिट, व लेखा विषयक सर्व रजिष्टर ठेवणे, बजेट, मॅन्युअल अकॉंट ऑर्डर वगैरे लेखा परिक्षण अहवाल शक पुर्तता लोकल सेस इ. लेखा शकाची सर्व कामास सहा.लेखाधिकारी व कनि. लेखाधिकारी जबाबदार राहतील.	म.म.का.अ.जि.प.जळगांव यांचे कडील आदेश क्र.साप्रवि.आस्था- ४/आरआर/७७/२०१७ दि.१७/०५/२०१७ महा.जि.प.प.स अधिनियम	

			१९६८.	
५	शिक्षण विभाग व.सहा.१ कनि.सहा.१	प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची आस्थापना, प्रा.शिक्षकाचें चौकशी , पगार बिल, रजा प्रशासकीय कार्यवाही ,पेन्शन प्राव्हीडड फंड, सुधारीत वेतन तपासणी शक पुर्तता इ.	महा.जि.प.जिल्हा सेवा नियम १९६४, महा. जि.प(शिस्त व अपील) नियम १९६४ महा. जि.प (वर्तणूक) नियम १९६७, मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८	
६	कृषि विभाग वि.अ.-१	कृषि विषयक सर्व प्रकारच्या योजना सर्व कामांचा पत्रव्यवहार पाहणे, त्याची कामकाजात पुर्तता योजनांची आवश्यक कार्यवाही कृषी अधिकारी यांचे मदतीने करणे		
७	नोंदणी शाखा कनि.सहा.१	आवक जावक चे सर्व काम -शासकीय, आयुक्त, अ.शा,लोकशाही दिन, लोक आयुक्त, इ. सविस्तर नोंदणे मराठी इंग्रजी टायपिंग कामे ,आवक केस, रजिस्टरचे पाक्षिक एकत्रित अहवाल पाठविणे.	महा.जि.प.प.स अधिनियम १९६१.व संबंधित योजनाचे शासन निर्णय.	
८	रेकॉर्ड विभाग कनि.सहा.१	रेकॉर्ड वर्गीकरण करणे, लावणे, नाश करणेचे सर्व काम ,स्टोअर्स ,स्टेशनरी, डेडस्टॉक नगाई लायब्ररी.	ग्रामविकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्र.संकीर्ण २००१/प्रक्र६७/१७ दि.९/४/२००१	
९	बांधकाम विभाग शा.अ.१स्था. अ.स.१क.स१	तालुक्यातील बांधकाम संबंधी सर्व कामे अंदाजपत्रक ,मापे नोंदणे मोजमाप घेणे बील तयार करणे इ.	महा.जि.प.प.स अधिनियम १९६१.व संबंधित योजनाचे शासन निर्णय.	
१०	आरोग्य विभाग आ.१	आरोग्य विभाग सर्व प्रा.आ.केंद्रातील कामे पहाणे/ आरोग्य सेवा विषयक सर्व कामे करणे.	---//---	
११	पशुसंवर्धन विभाग प.अ.वि.अ.१	पशुसंवर्धन विभागाकडील पशुवैद्यकीय दवाखाने व उपकेंद्रातील सर्व कामे करणे	---//---	

	पशुधन प.४			
१२	ग्रामविकास अधिकारी १	ग्रामपंचायतीचे कामकाज शासकीय जि.प./ पं.सं/चे सोपविलेल्या योजना राबविणे	मुंबई ग्रामपंचायत	
१३	ग्रामसेवक- २१	ग्रा.प. कामकाज शासकीय जि.प. /पं.सं/चे सोपविलेल्या योजना राबविणे	अधिनियम १९५८	

### कामाशी संबंधीत नियम / अधिनियम

अ.क्र.	शासन निर्णय/ परिपत्रकानुसार दिलेले विषय	शासन निर्णय / परिपत्रक क्रमांक व दिनांक	अभिप्राय
१	१४वित्त आयोगाच्या निधीतून पंचायत राज संस्थेचे बळकटीकरण.	शासन निर्णय क्रमांक स्वविका २०१५/प्रक्र/२६/ वित्त४/ सार्वजनीक बाधकाम दि. दि.२१ डिसेंबर २०१५	
२	चौदाव्या केंद्रय वित्तआयोगाअंतर्गत सन१५-१६निधीतून ग्रामीण स्थानीक स्वराज्य संस्थानी (ग्रा.न)करावयाचा विनीयोग व नियोजन व संनियत्रण कामकाज अंमलबजावणी बाबत.	शासन निर्णय क्रमांक स्वविका २०१५/प्रक्र/२६/ वित्त४/ सार्वजनीक बाधकाम दि. दि.२१ डिसेंबर २०१५	
३	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना	महात्मागांधी रा.ग्रा.रोहयो अधिनियम२००५महाराष्ट्र राज्यात लागू सन २००८.	
४	स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)		
५	राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना	शासन पत्र क्र एमएसआरएल/नॉन इ प्रक्र ७४१/२०१३ दि- २/७/२०१३	
६	शौचालय बांधकामासाठी व वापरासाठी लाभार्थ्यास प्रवृत्त केल्याबद्दल प्रवर्तकास संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत राखुन ठेवलेल्या निधीतून वैयक्तिक प्रोत्साहन मानधन देण्याबाबत.	शासन निर्णय क्र.मानधन/ १००० प्रशा/४९० / पापु १६ दि.२९ एप्रिल २००५	

७	राज्यातील ग्रामिण भागातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल / बेघर अल्पभुधारक गरजांसाठी घरकुले योजना राबविणे बाबत.	गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्र.ग्रामियो/२००५ / प्र.क्र.२५ निधी / १ दि.२९/१२/०५	
८	प्रधानमंत्री आवास योजना/शबरीघरकुलयोजना	महा.शासन ग्रामविकास विभाग क्र.प्रआयो-२०२१/प्र.क्र.१७/योजना१० दिनांक १६/११/२०२१	
९	सेवाहमी कायदा २०१५	महाराष्ट्र शासन / जलसंधारण व ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक अपेक्ष /१००३ संबंधीत सहाय्यक माहिती अधिकारी व संबंधीत सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहेत.	

**कलम ४(१) (ब) (III)**  
**निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तर दायित्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन**  
**(कामाचा प्रकार / नांव )**

अ.क्र	कामाचे स्वरुप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभि प्राय
१)	प.स.अंतर्गत कर्मचा-याच्या आस्थापना विषयक सर्व कामकाज	सात दिवसाचे आत.	म.ग.वि.अ.	
२)	स्वउत्पन्नाचे अनुदान(वाढीवउपकर)अंदाजपत्रकतयारकरुन घेणे बाबत अंमलबजावणीकरणे.	मार्च अखेर	म.ग.वि.अ.	
३)	जि.प.कडील विविधविभागांच्या योजना राबविणे	मार्च अखेर	म.ग.वि.अ.	
४)	<u>लोकशाही दिन प्रकरणे.पेन्शनअदालत इ.चा निपटाराकरुन अहवाल जि.प.कडे सादर करणे.</u>	७ दिवसाचे आत.	म.ग.वि.अ.	
५)	<u>जि.प.अंतर्गत समाजकल्याण व कषीविभागाकडील प्राप्त साहीत्याची मंजूर लाभार्थ्यांना वाटप करणे.</u>	प्रत्येक वर्षी माहे जून मध्ये	म.ग.वि.अ.	
६)	<u>पं.स.चा वार्षिक अहवाल तयार करुन पं.स.च्या मासीक सभेत मंजूरी घेवून मंजूरीसाठी व प्रसिध्दीसाठी जि.प.कडेस सादर करणे.</u>	सात दिवसाचे आत. सात दिवसाचे आत	म.ग.वि.अ.	
७)	<u>जि.प.कडून व शासनाकडून आलेले शासननिर्णय व परीपत्रकांचे आदययावत संकलन ठेवणे.</u>	दरमहा१० तारखेच्याआत	म.ग.वि.अ.	
८)	<u>प.स.अंतर्गत कार्यालयातील अनअधिकतगैरहजर कर्मचा-यांचा अहवाल जि.प.कडेस सादर करणे</u>	दरमहा१० ता. तारखेच्याआत	म.ग.वि.अ.	
	<u>पं.स.अंतर्गत कर्मचारी यांचे शासकिय गटविमायोजनेचे चेक</u>	सेवानिवृत्तीपूर्वी ६महिने वमयत	म.ग.वि.अ.	
९)	<u>जि.प.कडेस सादर करणे बाबत.</u>	दि.नंतर१५दिव साचेआत		
		दरसहामाही/द		

१०)	<u>पंचायतसमिती.जामनेर अंतर्गत कार्यालयातील कर्मचा-यांचे गटबचतजोडविमायोजनेचे प्रस्ताव सादर करणे</u>	रमहा दोनदिवसात.	म.ग.वि.अ.
११)	<u>पंचायत समिती कडील सेवानिवृत्त/मयत कर्मचा-यांचे पेन्शन प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी जि.प.कडेस सादर करणे.</u> <u>पंचायत समिती जामनेर अंतर्गत सर्व कर्मचा-यांचे रजेचे लेखे तयार करणे वेतन व भत्ते दरमहाचे अदा करणे</u> <u>पं.स.अंतर्गत टपाल संकलनाकडे येणार टपाल स्विकृतकरुन</u>	७दिवसाचेआत दरमहा१तारीख ७दिवसाचेआत	म.ग.वि.अ. म.ग.वि.अ.
१२)	<u>व आवक नोंदणी रजिस्टरला नोंदवून वितरीत करणे.</u> <u>पं.स.अंतर्गत असलेले वाहनाची इंधन व दुरुस्तीचे देयके अदा करणे.</u>	रोजनिशीनुसार	म.ग.वि.अ.
१३)	<u>पं.स.अंतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या कर्मचा-यांचे दरमहाचे वेतन अदाकरणे.</u>	जूनपूर्वी मागणीनुसार अंदाजपत्रका	म.ग.वि.अ.
१४)	<u>प्रलंबीत मा.लोकायुक्त/शासकियआयुक्त संदर्भाचा निपटारा करणे.</u>	प्रमाणे. शासननिर्णया प्रमाणे.	म.ग.वि.अ.
१५)	<u>पंचायत समिती अंतर्गत लेखाविभागाकडील नोंदवहया नमुना नं.१ ते ११ रजिस्टर आदयवत व रोजनिशी ठेवणे.</u>		म.ग.वि.अ
१६)	<u>पंचायत समितीकडील वार्षिकलेखे सादर करणे</u> <u>अधिकारी व कर्मचारी यांना निवासस्थान वितरीत करणेबाबत</u> <u>दैनदिन कामकाजासाठी लागणारे लेखनसाहीत्य व सामुग्री</u>	दरमहा३०दिवस ाचे आत जुलैमहीना	म.ग.वि.अ..
१७)	<u>खरेदी करणे.</u> <u>अभिलेख कक्षात जमा होणारे अभिलेखची वर्गवारी करुन</u>	प्रत्येकमहिन्यात	म.ग.वि.अ.
१८)	<u>स्वतंत्र रॅकवर लावणे व मुदतबाहय झालेले अभिलेख</u>		म.ग.वि.अ.
१९)	<u>आवश्यकतेनुसार नष्ट करणे कार्यालयातीलकर्मचा-यांना</u>		म.ग.वि.अ.
२०)	<u>आवश्यकतेनुसार अभिलेख उपलब्ध करुन देणे.</u>	प्रत्येक महिन्यात	म.ग.वि.अ.



२१)	<u>पंचायत समिती बोदवड ची मासीक सर्वसाधारण सभेचे कामकाज इतिवत्त भाग १ व २ तयारकरुन वितरीतकरणे.</u> <u>वार्षिकप्रशासन अहवाल तयार करुन पं.स.सभेची मान्यता घेवून जि.प.कडेस सादर करणे.</u> <u>मा.सभापतीसो.उपसभापतीचे मानधन पं.स.सदस्यांना कार्य-</u>	दोन मासिक सभा एक महिन्याचे आत.  दैनंदिनी नुसार	म.ग.वि.अ.	
२२)	<u>क्षेत्रात कामकाज पाहणी करणेसाठी प्रवासभत्ता तसेच मा.सभापती व उपसभापती यांना प्रवासभत्ता अदा करणे.</u> <u>ग्रामसेवकांचा पाक्षीकसभेत कामकाजाचा आढावा घेणे</u>	एक महिन्याचे आत.		
२३)	<u>अपहार प्रकरणी चौकशीकरुनजि.प.कडेस अहवालसादरकरणे</u>		म.ग.वि.अ.	

प्रत्येक कार्य, सेवा ,कर्तव्य ,अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम ,नियम, शासन निर्णय परिपत्रक आदेश यांचा आधार घेवूनच कार्यपध्दती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य, अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पध्दती प्रकाशीत करणे यासाठी लोक प्राधिकारी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपध्दती ठरविण्यासाठी दर अनुनिर्देशीत अटीनुसार पुर्तता करावी.

**उदा.** प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपध्दती सुनावणीच्या तारखा निश्चितीची कार्यपध्दती कार्यक्रमानुसार प्रकरणाचा निपटारा केला जातो का काही विशेष प्रकरणांना प्राधान्य दिले जाते का ?

**उदा.** अनुदानाच्या वाटपाची कार्यपध्दती / सवलत देण्याची कार्यपध्दतीत लाभार्थ्यांची

निवडीची कार्यपध्दतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय?

कोणत्या निकषा प्रमाणे निकड केली जाते ?कालक्रमानुसार निवड असते का?या सर्व बाबी संदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.

**उदा.** पुनरावृत्ती कार्याच्या कार्यालयीन कार्यपध्दती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपध्दतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचाऱ्यांच्या सहभाग असतो प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यपध्दतीमध्ये जी विशिष्ट भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ती दर्शविण्यात यावी.

### कलम ४(१)(ब) (IV) नमुना अ

#### नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष ( वार्षिक )

अ.क्र.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
१)	निरंक	निरंक	निरंक	

### कलम ४(१) (ब) ( ) नमुना ब

#### कामाची कालमर्यादा----- काम पुर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालावधी

अ.नं.	काम/ कार्य	दिवस / तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदारी अधिकारी	तक्रार निवारणा अधिकारी
.				

१	एकात्मिक ग्रा.वि.कायक्रमांतर्गत कर्जप्रस्ताव बँकेकडेपाठविणे.	५दिवस	म.ग.वि.अ.	प्रकल्पसंचालक जिग्रावियंत्रणा.
२	ग्रामीणयुवकांना स्वयरोजगार प्रशिक्षणासाठी लाभार्थी निवड	१५दिवस	म.ग.वि.अ.	प्रकल्पसंचालक
३	ग्रामीणभागातील महीला व बालके यांच्या विकासांतर्गत	५दिवस	म.ग.वि.अ.	प्रकल्पसंचालक जिग्रावि यंत्रणा.
४	डॉक्रागटाचेप्रस्ताव जिल्हयास पाठविणे.	५दिवस	म.ग.वि.अ.	प्रकल्पसंचालक जिग्रावियंत्रणा
५	पुरविण्यासाठी लाभार्थीची निवड.	७दिवस	म.ग.वि.अ.	प्रकल्पसंचालक
६	जवाहरविहीरयोजना/जीवनधारा विहीरप्रस्ताव अ.लाभार्थ्याची निवड करणे. ब.लाभार्थ्यांना अनुदान देणे.	ग्रामसभेनुसार प्राधान्यक्रमाने कामपूर्णकरणे ३वर्षे	म.ग.वि.अ.	जिग्रावियंत्रणा. प्रकल्पसंचालक
७	इंदिरा आवासयोजनेंतर्गत घरकुलप्रस्ताव.	७दिवस	म.ग.वि.अ.	जिग्रावियंत्रणा.
८	अ.लाभार्थी निवड करणे. ब.लाभार्थ्यांना अनुदान करणे. ग्रामीण शौचालय योजना.	५दिवस	म.ग.वि.अ.	म.उपमुकाअ (ग्राप)जिप
९	अ.लाभार्थी निवड करणे. ब.लाभार्थ्यांना अनुदान देणे. टिबक व तुषारसंच योजनेत लाभार्थी निवडकरणे. बायोगॅस संयंत्र बांधणे.	७दिवस	म.ग.वि.अ. कृषीअधि.	जळगांव. कृषीविकास

१०	अ.लाभार्थी निवड		प.स.	अधि. जिप
११	ब.लाभार्थ्यांना अनुदान देणे खते/बियाणे/किटकनाशके परवाना प्रस्ताव पाठविणे.			कृषीविकास अधिजिप.
१२	शेतीची अवजारे पुरविणे.	५दिवस	कृषीअधि	कृषीविकास
		८दिवस	प.स.	अधि.जि.प
१३	समाजकल्याण विभागाच्या व मबाक वैयक्तिक लाभाच्या योजना	३५दिवस	कृषीअधि. म.ग.विअ.	समाजकल्याण अधिकारीजिप
१४	शालेय पोषण आहार योजना.			शिक्षणाधिकारी (प्रा)जिप
१५	सावीत्रीबाई दत्तक पालक योजना			शिक्षणाधिकारी (प्रा)जिप
		१०दिवस	म.ग.शि.अ.	
१६	कामांना तांत्रिक मंजूरी देणे.			संबधित खाते प्रमुख.
		१०दिवस	म.ग.वि.अ.	
१७	कामांना प्रशासकिय मंजूरी देणे.		उपअभियंत	संबधित खाते प्रमुख.
		१०दिवस	म.गविअ	
१८	सुरु असलेल्या कामांचे मुल्यांकन करणे.		उपअभियंत	संबधितखाते प्रमुख.
		५दिवस	म.गविअ.	
१९	कामांचे अंतीम मुल्यांकन करणे.		उपअभि.	संबधितखाते प्रमुख
		८दिवस	म.उप	

२०	दाखल केलेल्या बिलास मंजूरी देणे.  सर्व शिक्षा अभियान	२१ दिवस  ७ दिवस	अभियंता बांधकाम ग.वि.अ. उपअभि. म.ग.शि.अ.	संबंधित खाते प्रमुख. शिक्षणाधिकारी प्रा)जि.प.
----	--	-----------------------	--	--

कलम ४(१) (ब) (v) नमुना अ

सोबत दर्शविल्याप्रमाणे कामाशी संबंधीत नियम / अधिनियम

अ.नं.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय (असल्यास)
१	आस्थापना विषयक बाबी व समितीचे कामकाज.	ऑर्डर नं.जिप/११६२/६अ/दि.११-१०-६२. प्र.क्रं/प्रसुधा/११८६/प्रे५५/०३/दि.३१मार्च१९६शासनपत्र ग्रामविकास विभाग.	

कलम ४(१) (ब) (v) नमुना क

सोबत दर्शविल्याप्रमाणे कामाशी संबंधीत नियम / अधिनियम

अ.क्र.	शासन पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	आस्थापनाविषयक बाबी व समितीचे कामकाज	म.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक साप्रवि/रवका/ आरआर/ ७१/१७ दि.१७/०५/२०१७	

कलम४(१) (ब) (v) नमुना ड

पंचायतसमिती बोदवड च्या कामाशी संबंधीत कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ.नं.	विषय क्रमांक व तारीख	अभिप्राय
१	कार्यालयीन कामाकाजा बाबत. साप्रवि/रवका/आरआर/५९६/०३दि.२८-११-०३	
२	कार्यालयात येणे बाबत(वक्तशिरपणा) साप्रवि/रवका/आरआर/३१४/०५दि.२०-५-००	
३	परीपत्रक माहीतीचा अधिकार२००५नुसार साप्रवि/रवका/आरआर/४६५/०५दि.४-७-०५ कार्यवाही करणे.	
४	ग्रामविस्तारअधि/ग्रा.से.मुख्यालयी महा.शासन,ग्रा.वि.वि.परिपत्रक क्र.पंरारा/ राहणे बाबत. २०१८/प्र.क्र.४८८/आस्था-७/१९ दि.०९/०९/२०१९	
५	कार्यालयीन शिस्तपालन कामकाज साप्रवि/रवका/आरआर/६७८/०६दि.२९-८-०६	
६	कार्यालयीन परीसर स्वच्छ ठेवणेबाबत. साप्रवि/भांडार/आरआर/६९/०८दि.२-४-०८	
७	शासन व्यवहारात राज्यभाषा मराठीचा शासनपरीपत्रक मभावा/०८/२५७/प्रक्र४६/०८ वापर अनिवार्य व रबरीठसे मुद्रा मराठी असणे. /२०ब/दि.१६-४-०८.	
८	मुख्यालयास उपस्थिती बाबत व मुख्यालय साप्रवि/आस्था१०/आरआर/२८७/०९ सोडणेपूर्वी परवानगी घेणे बाबत. दि.२२-४-०९	

कलम ४(१) (ब) v) नमुना क

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजांची यादी

अ.क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय संबंधीत व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१	अभिलेख कक्ष अ/ब/क/ड वर्षानुसार नस्त्या / नोदवहया	अभिलेखपाल	श्री.प्रविण शिवदास आखाडे क.सहा.पं.स.बोदवड.

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्यक्ष लोकप्राधिकारी संस्था तयार करणे अभिलेखामध्ये दस्तऐवज नस्ती संगणीकृत माहिती इत्यादी असेल माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही माहिती तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यादी वापरण्यास तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहिजे. तसेच आवश्यकते नुसार नमुने घेण्याच्या कार्य पध्दतीचीही अंतर्भाव असावी.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तीची यादी करावी त्याच वर्गीकरण करावे.दस्तावेज विस्तृत माहिती नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे काही दस्तावेज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत यादी करुन ठेवणे लवकर सापडण्याच्या हेतूने ही यादी कार्यालयामध्ये कक्षा प्रमाणे टेबल प्रमाणे तयार करुन ठेवणे आवश्यक आहे ती पुढील प्रमाणे तयार करावी.

कलम ४(१) (अ) (vi)

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये दस्त ऐवजांची वर्गवारी

अ.नं	विषय	दस्त ऐवजाचा प्रकार		सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	शाळा बांधकाम/अंगणवाडी बांधणे गटार/स्मशानभूमी/शौचालय/समाज ओटा इ.बांधकाम करणे.मुल्यांकन दाखले.	प्रमुख बाबींची नस्ती / मस्टर / नोंद तपशिल. पुस्तक ,व्हाउचर इ.नस्ती. बांधकाम		कायमस्वरुपी
२	रोकड नोंदवही/खर्च नोंदवही	नस्ती	लेखा	कायमस्वरुपी
३	पं.स.मासीक सभा नोंदवही	नोंदपुस्तक	प्रशासन	कायमस्वरुपी
४	आवक टपाल नोंदवही	नोंदपुस्तक	नोंदणी	कायमस्वरुपी
५	संदर्भ नोंदवहया	नोंदपुस्तक	नोंदणी	ब३०वर्षे
६	आस्थापना विषयक नोंदवहया	नोंदपुस्तक	प्रशासन	ब३०वर्षे
७	व्हाऊचर फाईल	नस्ती	लेखा	ब३०वर्षे
८	चलन फाईल/कपातीचे सेडयूल	व्हाऊचर्स	लेखा	क१०वर्षे
९	रिसीट रजिस्टर	नस्ती	नोंदणी	क१०वर्षे
१०	साठा नोंदवहया	नोंदपुस्तक	भांडार	ब ३० वर्ष
११	सेवा निवृत्ती विषयक प्रकरणे	नोंदपुस्तक	पेन्शन	अ- कायमस्वरुपी



**कलम ४ (१) (ब) ( VII) नमुना (ब)**

पंचायत समिती बोदवड कार्यालयातील अनुदान कार्यक्रमातर्गत लाभार्थ्यांची विस्तारीत माहिती प्रकाशित करणे  
बोदवड येथील पं स.कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अ.नं.	सल्लामसलतीचा विषय	कार्य प्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा / पुनरावृत्ती कालावधी / नियमान्वये/ परिपत्रकाद्वारे
१	योजनांची अंमलबजावणी	१) १४ वा वित्त आयोग २) विशेष घटक योजना ३) हरियाली ४) सुधारीत शेती अवजारे ५) पिकसंरक्षण ६) संपुर्ण स्वच्छता अभियान ७) जल जिवन मिशन ८) १६ कलमी कार्यक्रम ९) राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना १०) स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना ११) दलित वस्ती सुधार कार्यक्रम १२) तांडा वस्ती सुधार कार्यक्रम १३) जवाहर विहीर कार्यक्रम १४) घरकूल योजना १५) महात्मा गांधी रा. रोजगार हमी योजना	पं.स.मासीक सभेतील ठरावाद्वारे व चर्चेद्वारे व वर्षातून एकदा आमसभेद्वारे.
२	पंचायत समिती उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक	कामाचा आढावा घेणे व रुपरेषा ठरवुन सादरीकरण करणे.	

टिप – कलम ४(१)(ब)(७) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम / नियम / परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी / राबवितांना जनतेची मते / आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या

कार्यपध्दतीची माहिती देणेअपेक्षित आहे अनेक वेळा समितीची स्थापना करुन शिबीराव्दारे ग्रामसभाव्दारे जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचणी करण्यात येते.

**कलम ४(१) (ब) (VIII) नमुना अ**

**बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.**

अ.नं.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उदीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्या साठी खुली आहे. किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध
	पं.स.बोदवड मासीक सभा.	०४	पंचायत समितीला मिळणा-या उपकरातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सभेत चर्चा करुन ठराव पारीत करुन अंमलबजावणी करणे	दोनसभा मध्ये तीस दिवसापेक्षा जास्त अंतर असणार नाही	नाही	उपलब्ध आहे.

**कलम ४(१) (ब) (VIII) नमुना ब**

**बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे.**

अ. क्र.	अधिसभेचे नांव	संभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट व सभा किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्या साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध )
१	पंचायत समिती सर्वसाधारण सभा	०४	एका वर्षाच्या कालावधीत पंचायत समिती च्या कमीत कमी १२ मासिक सभांचे आयोजन करणेत येते सदरील सभांवांदारे विविध योजना राबविणे बाबत ठराव पारीत करणेत येतात. तसेच वार्षिक अंदाजपत्रकास मंजूरी देणेत येवून सदरचे अंदाजपत्रक जि.प.कडेस दि.१५-जानेवारी पूर्वी मंजूरीसाठी सादर करणेत येते. उपलब्ध तरतूदीच्या अनुषंगाने ठराव पारीत करुन त्यानुसार योजनांची अंमलबजावणी करणेत येते.	समितीचे सदस्य व निमंत्रित इतर खात्याचे अधिकारी	आहे.
२	आमसभा	नागरीक	वर्षभरातील तालुक्याच्या संपूर्ण विकास कामांचा आढावा घेवून पुढील वर्षाचे कामाचे नियोजन करणे, वर्षातून एकदा	होय	आहे.

**कलम ४(१) (ब) (VIII) नमुना क**

**बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे.**

अ.नं.	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे. किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध )
निरंक						

कलम ४(१) (ब) (VIII) नमुना ड

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ.नं.	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे. किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तात (उपलब्ध )
निरंक						

**कलम ४ (१) ब (IX) मार्च २०२२**

**पंचायतसमिती बोदवड अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन इ. माहिती**

अ.नं.	पदनाम	अधिकारी/कर्मचारी यांचेनांव	वर्ग	रुजु दिनांक	दुरध्वनी ईमेल	एकुण वेतन
१	सहाय्यक प्रशासन अधिकारी	श्री.आर.एम.ठाकूर	३	२७/१२/२०१३	०२५८२ २७५१९१	६२१००
२	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	श्री.जे.एस.जावळे	३	२१/०८/२०२१	०२५८२ २७५१९१	३७६००
३	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	श्री.पी.आर.ठाकरे	३	२५/०८/२०२१	०२५८२ २७५१९१	३८७००
४	विस्तार अधिकारी (ग्रापं)	श्री.आर.बी.सपकाळे	३	१५/६/२०१९	०२५८२ २७५१९१	६९१००
५	विस्तार अधिकारी (सांखिकी))	श्री. के.पी.वानखेडे	३	०७/०८/२०२०	०२५८२ २७५१९१	७५४००
६	वरिष्ठ सहाय्यक	श्री.आर.टी.धनगर	३	०१/०६/२०१९	०२५८२ २७५१९१	३५३००
७	वरिष्ठ सहाय्यक	श्री.बी.डी.महाले	३	२१/०९/२०१९	०२५८२ २७५१९१	२६३००
८	वरिष्ठ सहाय्यक	रिक्त	३	---	०२५८२ २७५१९१	
९	कनिष्ठ सहाय्यक	श्री.जी.पी.पाटील	३	०७/०८/२०२०	०२५८२ २७५१९१	३९९००
१०	कनिष्ठ सहाय्यक	श्री.एम.जी.फेगडे	३	११/०९/२०१८	०२५८२ २७५१९१	४२३००
११	कनिष्ठ सहाय्यक	श्री.पी.एस.आखाडे	३	०१/०१/२०२१	०२५८२ २७५१९१	३४०००
१२	कनिष्ठ सहाय्यक	श्री.पंकज.के.पाटील	३	०१/०८/२०२१	०२५८२ २७५१९१	३३३००
१३	कनिष्ठ सहाय्यक	श्री.प्रतिक.के.पाटील	३	२८/०२/२०२२	०२५८२ २७५१९१	१९९००
१४	कनिष्ठ सहाय्यक	श्री.महेंद्र अशोक वाणी	३	०३/०१/२०२२	०२५८२ २७५१९१	१९९००

१५	कनिष्ठ सहाय्यक	श्री. विशाल सिध्दार्थ अहिरराव	३	२८/०२/२०२२	०२५८२ २७५१९१	१९९००
१६	कनिष्ठ सहाय्यक	श्री.ज्ञानेश्वर पुंडलीक विवरे	३	१४/१२/२०२१	०२५८२ २७५१९१	१९९००
१७	कनिष्ठ सहाय्यक	श्रीम.संगिता हेमंत रावतोळे	३	२८/०२/२०२२	०२५८२ २७५१९१	१९९००
१८	वाहन चालक	श्री.चंद्रकांत डिगंबर बिरारी	३	१/३/२०१८	०२५८२ २७५१९१	३५०००
१९	शिपाई	श्री.संजय नामदेव चौधरी	४	८/७/२००४	०२५८२ २७५१९१	३२७००
२०	शिपाई	श्री.चंद्रकांत वामन सुरवाडे	४	१८/६/२०१०	०२५८२ २७५१९१	२१६००
२१	शिपाई	कु.ज्ञानेश्वरी रावसाहेब गिरनाळे	४	८/६/२०१६	०२५८२ २७५१९१	१७५००
२२	सहा लेखाधिकारी	रिक्त	३	----	०२५८२ २७५१९१	--
२३	कनिष्ठ लेखाधिकारी	श्री.रविंद्र मुरलीधर लोखंडे	३	२७/१०/२०२०	०२५८२ २७५१९१	४११००
२४	वरिष्ठ सहा लेखा	श्री.संजिव सिताराम पाटील	३	०१/०७/२०१६	०२५८२ २७५१९१	२८७००
२५	कनिष्ठ सहा लेखा	श्रीमती मिनाक्षी धर्मेद्र पाटील	३	२६/०८/२०२०	०२५८२ २७५१९१	१९९००
२६	ग्रापापु हातपंप मदतनीस	श्री.जी.सी.भावसार(प्रतिनियुक्ती)	४	----	०२५८२ २७५१९१	---
२७	ग्रा.पा.पु.वाहन चालक	श्री.निलेश देविदास शिंदे	३	----	०२५८२ २७५१९१	----
२८	कृषि अधिकारी	श्री.पी.एल.धांडे	३	१३/०८/२०१९	०२५८२ २७५१९१	५३०००
२९	कृषि विस्तारअधिकारी	श्री.ई.के.चौधरी	३	३०/५/२०१४	०२५८२ २७५१९१	५८६००
३०	कृषि विस्तारअधिकारी	रिक्त	३	-----	०२५८२ २७५१९१	--
३१	विस्तार अधिकारी आरोग्य	श्रीमती.एन.एस.गावित	३	९/७/२०१९	०२५८२ २७५१९१	६०४००
३२	विस्तार अधिकारी	रिक्त	३	-----	०२५८२ २७५१९१	

	आरोग्य					
३३	विस्तार अधिकारी शिक्षण	श्री.बी.एन.लहासे	३	१/११/२०१७	०२५८२ २७५१९१	६७९००
३४	विस्तार अधिकारी शिक्षण	श्रीमती.एम.बी.मोरे	३		०२५८२ २७५१९१	७२०००
३५	पशु विकास अधिकारी (वर्ग-१)	श्री.दिपक तुकाराम साखरे	१	१४/०२/२०२२	०२५८२ २७५१९१	
३६	सहा.पशु.अधि.	रिक्त	३	----	०२५८२ २७५१९१	
३७	पशुधन पर्यवेक्षक	श्री.एन.आर.पाचपांडे	३	१०/०२/२०१८	०२५८२ २७५१९१	३८६००
३८	पशुधन पर्यवेक्षक	श्री.बी.के.सांगळे	३	१७/६/२०१९	०२५८२ २७५१९१	४४१००
३९	पशुधन पर्यवेक्षक	श्री.एन.डी.बाविस्कर	३	५/७/२०१९	०२५८२ २७५१९१	३८६००
४०	व्रणोपचारक	श्री.एस.आर.सुरवाडे	४	८/९/२००३	०२५८२ २७५१९१	१८६००
४१	व्रणोपचारक	श्री.एस.डी.तायडे	४	०७/०६/२०११	०२५८२ २७५१९१	३२७००
४२	व्रणोपचारक	श्री.के.पी.नागणे	४	७/२/२०२०	०२५८२ २७५१९१	३१७००
४३	शिपाई	श्री.एस.व्ही.भारंबे	४	२५/२/२००८	०२५८२ २७५१९१	२२९००
४४	शिपाई	श्री.के.बी.उजलेकर	४	६/३/२००८	०२५८२ २७५१९१	२२९००
४५	शिपाई	श्री.एस.बी.बावस्कर	४	११/०३/२०१९	०२५८२ २७५१९१	१५०००
४६	शिपाई	श्री.के.एस.तायडे	४	१/७/२०२१	०२५८२ २७५१९१	१६०००
४७	शिपाई	रिक्त	४	-----		-
४८	शिपाई	रिक्त	४	-----		--
४९	शाखा अभियंता	श्री.पी.व्ही.भामरे	३	१/७/२०१५	०२५८२ २७५१९१	--

५०	शाखा अभियंता	श्री.अ.जे.चव्हाण (निलबीत)	३	५/५/२०२१	०२५८२ २७५१९१	५०९२५
५१	स्था.अभि.सहा.	श्री.एन.बी.सुरवाडे	३	२०/६/२०१९	०२५८२ २७५१९१	५२०००
५२	स्था.अभि.सहा.	श्री. एस.एम.पाटील	३	१८/६/२०१६	०२५८२ २७५१९१	३०५००
५३	स्था.अभि.सहा.	रिक्त	३	--	--	--

### कलम ४ (१) ब (IX) मार्च २०२२

पंचायतसमिती बोदवड येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे व मासिक वेतन इ.

अ.नं.	पदनाम	अधिकारी/कर्मचारी यांचेनाव	वर्ग	रुजु दिनांक	दुरध्वनी ईमेल	एकुण वेतन
१	ग्रा वि अ	श्री.पुडलीक तुळशिराम राजुरकर	३	२३/११/२०२१		२७९००
२	ग्रामसेवक	श्री गणेश तुकाराम चोले	३	११/११/२०१६		२९८००
३	ग्रामसेवक	श्री रविंद्र निंबा चव्हाण	३	०५/०४/२०१८		३८१००
४	ग्रामसेवक	श्री दिलीप सोपान इंगळे	३	१/६/२०१७		४८५००
५	ग्रामसेवक	श्री गोविंद हिरासिंग राठोड	३	२९/०६/२०१७		४१८००
६	ग्रामसेवक	श्री.गोविंदा नामदेव काळे	३	०९/०८/२०२१		३२३००
७	ग्रामसेवक	श्री.समाधान दिनकर सोमवंशी	३	१०/०८/२०२१		४१८००
८	ग्रामसेवक	श्री.प्रविण ज्ञानेश्वर सपकाळे	३	१०/०८/२०२१		३०५००
९	ग्रामसेवक	श्री.सुनिल प्रभाकर सांगळे	३	१४/०९/२०२०		२५५००
१०	ग्रामसेवक	श्री किसन सुकदेव घुगे	३	९/८/२०१६		२६३००
११	ग्रामसेवक	श्रीम. मिरा सुदामराव मुंडे	३	९/८/२०१६		२६३००
१२	ग्रामसेवक	श्री गणेश बळीराम घुले	३	११/८/२०१६		२६३००
१३	ग्रामसेवक	श्रीम. ममता देविदास लांजेवार	३	११/८/२०१६		२६३००



१४	ग्रामसेवक	श्री संतोष उत्तम करवते	३	११/८/२०१६		२६३००
१५	ग्रामसेवक	कु. शिल्पा प्रकाश अंभोरे	३	१२/८/२०१६		२६३००
१६	ग्रामसेवक	श्री योगेश पुंजू गवळे	३	१२/८/२०१६		२६३००
१७	ग्रामसेवक	श्री.राजेंद्र केशवराव पाटील	३	०१/१२/२०२१		३७५००
१८	ग्रामसेवक	श्री.सुधाकर महादेव समुद्रे	३	९/१२/२०२१		३०५००
१९	ग्रामसेवक	श्री.दिलीप शंकर सुरवाडे (कंत्राटी)	३	१६/१२/२०२१		६०००
२०	ग्रामसेवक	श्री.अजय प्रकाश पुरी (कंत्राटी)	३	२८/०२/२०२२		६०००
२१	ग्रामसेवक	श्री.मनोज नवश्या पवार	३	९/१२/२०२१		१११७०
२२	ग्रामसेवक	श्रीमती सोनाली मनोज महाजन (कंत्राटी)	३	११/०३/२०१९		६०००

कलम४(१)(ब)(ख)

जळगांव येथील पंचायत समिती बोदवड कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची माहिती प्रकाशित करणे.

अ.क्र.	वर्ग/पदनाम	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते नियमित (महागाई भत्ते, घरभाडे, भत्ता, शहर भत्ता)			प्रसंगानुसार ( जसे प्रवास भत्ता)	विशेष ( जसे प्रकल्प भत्ता प्रशिक्षण भत्ता )
१	कक्ष अधिकारी	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %		-	-
२	कार्या.अधिक्षक	एस-१३ ३५४००-१२२४००	३१%	९ %		-	-
३	वरीष्ठ सहाय्यक	एस-८ २५५००-८११००	३१%	९ %		-	-
४	कनि सहाय्यक	एस-६ १९९००-६३२००	३१%	९ %		-	-
५	वि.अ.सांखिकी	एस-१३ ३५४००-१२२४००	३१%	९ %		-	-
६	वि.अ.ग्रा.पं	एस-१३ ३५४००-१२२४००	३१%	९ %		१५००	-
७	सहा.लेखाधिकारी	---	--	--	--	-	-
८	कनि लेखाधिकारी	एस-१३ ३५४००-१२२४००	३१%	९ %	४००	-	-
९	कृषि अधिकारी	एस-१५ ४१८००-१३२३००	३१%	९ %	४००		
१०	वि.अ.कृषी	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	१०००	-
११	वि अ (आरोग्य)	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	१५००	-

१२	वि.अ.शिक्षण	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	१०००	-
१३	शाखा अभियंता	एस-१५ ४१८००-१३२३००	३१%	९ %	४००	१०००	-
१४	क.अ.सहा	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	८००	-
१७	सहा प वि अधि.	--	--	--	--	---	-
१८	पशुधन पर्यवेक्षक	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	८००	-
२१	वाहन चालक	एस-६ १९९००-६३२००	३१%	९ %	४००	१०००	-
२२	ग्रा.वि.अ.	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	१५००	-
२३	ग्रामसेवक	एस-१४ ३८६००-१२२८००	३१%	९ %	४००	१५००	-
२४	कंत्राटी गामसेवक	एकत्रित मानधन ६०००	-	-	-	१५००	-
२५	ब्रणोपचारक	एस-३ १६६००-५२४००	३१%	९ %	४००	-	-
२६	परिचर	१५०००-४७६००	३१%	९ %	४००	-	-
२७	हातपंप मदतनीस	एस-१ १५०००-४७६००	३१%	९ %	४००	१५००	-

कलम४(१)ब(Xi)

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर ( कामाचा तपशिल)	खर्चाचा तपशिल	अभिप्राय
१	३ शिक्षण	१०००००	प्राथमिक शाळा बांधकाव व दुरुस्ती	०	
२	४ बांधकाम	६१४३३३	ग्रामिण भागातील रस्त्यांची सुधारणा व मोरी बांधकाम	१००४४६०	
३	८ आरोग्य	५००००	पिण्याच्या पाण्यासाठी नाजुक आर्थिक ग्रा.पं.ना टी सी एल पावडर पुरविणे	०	
४	९ आरोग्य स्थापत्य पाणी टंचाई	५००००	तालुक्यातील टंचाई ग्रस्त गांवांना पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करणे	०	
५	११ कृषि	१५००००	५० टक्के सुधारीत औजारे पुरविणे बायोगॅस संयंत्र बसविणे	०	
६	दिव्यांग ५टक्के	९७२३०	दिव्यांगांसाठी योजना राबविणे	९५०००	
७	१२ पशुसंवर्धन	६५०००	जनावरांचा औषध पुरवठा	०	
८	१४ समाज कल्याण२०टक्के	४२२०२५	मागासवर्गीय लाभार्थींना सायकली, पन्हाळी पत्रे, शिवणयंत्रे पुरविणे	४१९०००	
९	१७ सामुहीक विकास १० टक्के	४२२०८७	दारिद्र्य रेषेखालील स्त्रियांना शिवणयंत्रे पुरविणे १० वी पर्यंत शिकणाऱ्या	४१६०००	
१०	२० संकीर्ण वाहन खर्च संकीर्ण	३०००००	ग्रामिण स्वच्छता कार्यक्रम व वाहनावरील इंधन व दुरुस्तीचा खर्च	३१५४४४	

कलम-४ (१)(ब) (XII नमुना अ.

पं.स.बोदवड कार्यालयातील अनुदाना वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २०२१-२२यावर्षासाठी प्रकाशित करणे.

कार्यक्रमाचे नांव- २० टक्के मागासवर्गीय महिलांसाठी/पुरुषासाठी शिवन मशीन पुरविणे,पिठाची गिरणी पुरविणे

लाभार्थीच्या पात्रता संबंधिंच्या अटी व शर्ती- १) लाभार्थी हा बोदवड तालुका अंतर्गत रहिवाशी असावा.

२)लाभार्थी यांनी नमुन्यात अर्ज करावा.

३) अर्जावर ग्रामसेवकाचे शिफारस दाखले जोडावे.

४)लाभार्थी हा बीपीएल धारक असावा किंवा म.तहसिलदार बोदवड

यांचेकडील रक्कम रु.३५०००/-चे आतील उत्पन्नाचा दाखला असावा.

५)म.तहसिलदार.यांचेकडील जातीचा दाखला आवश्यक आहे

६)शिवनकामाचा अनुभवाचा दाखला.

७)किमान ४थी पास व वय १८वर्षे पूर्ण असावे.

लाभ मिळविण्यासाठी कार्यपध्दती - वरील प्रमाणे.

पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेलेकागदपत्र- वरील प्रमाणे.

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृतमाहीती.

अनुदान वाटपाची कार्यपध्दती - प्रत्यक्ष लाभ दिला जातो.

सक्षम अधिका-याचे पदनाम - गटविकास अधिकारी पं.स.जामनेर.

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क - निरंक

इतर शुल्क - निरंक.

विनंती अर्जाचा नमुना. - सोबत जोडला आहे.

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्राची - वरील प्रमाणे.

यादी (दस्तऐवज/दाखले) अर्जात नमुद प्रमाणे.

जोड कागदपत्राचा नमुना. - निरंक.

कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबधित - गटविकास अधिकारी पं.स.बोदवड.

अधिका-याचे पदनाम.

तपशिलवार व प्रत्येक स्थरावर उपलब्ध निधी - तालुका पातळी.

(उदा.जिल्हापातळी /तालुकापातळी/गांवपातळी)

लाभार्थीची यादी खालील नमुन्यात - पंचायत समिती सभा ठरावानुसार.

**कलम-४ (१)(ब) (XII) नमुना अ.**

**पं स.बोदवड कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती२१-२२यावर्षासाठी प्रकाशित करणे.**

कार्यक्रमाचे नांव- १० टक्के आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी शिवन मशीन पुरविणे

महिला व मुलीना ब्युटीपार्लर प्रशिक्षण व मुलींना संगणक प्रशिक्षण देणे,इ.

०५ टक्के दिव्यांग बाधवांसाठी मिनी झेरॉक्स मशीन पुरविणे.

लाभार्थीच्या पात्रता संबंधिंच्या अटी व शर्ती- १) लाभार्थी हया बोदवड तालुका अंतर्गत रहिवाशी असाव्या.

२)लाभार्थी यांनी नमुन्यात अर्ज करावा.

३) अर्जावर ग्रामसेवकाचे शिफारस दाखले जोडावे.

४)लाभार्थी हा बीपीएल धारक असावा किंवा म.तहसिदार बोदवड

यांचेकडील रक्कम रु.३५०००/-चे आतील उत्पन्नाचा दाखला असावा.

५)संगणक प्रशिक्षणासाठी १०वी किंवा १२वी पास आणि

६) महिलांचे वय १८वर्षापेक्षा जास्त असावे.

७) शिवनकामाचा अनुभवाचा दाखला.

आवश्यक.

लाभ मिळविण्यासाठी कार्यपध्दती

-

वरील प्रमाणे.

पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र-

वरील प्रमाणे.

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृतमाहीती.

अनुदान वाटपाची कार्यपध्दती

- प्रत्यक्ष लाभ दिला जातो.

सक्षम अधिका-याचे पदनाम

- गटविकास अधिकारी पं.स.बोदवड.

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क

- प्रत्यक्ष लाभाच्या रक्कमेच्या १० टक्के शुल्क भरणा करणे आवश्यक

इतर शुल्क

- निरंक.

विनंती अर्जाचा नमुना.

- सोबत जोडला आहे.

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्राची

वरीलनुसार अर्जात नमुद प्रमाणे.

यादी (दस्तऐवज/दाखले)

जोड कागदपत्राचा नमुना.

- निरंक.

कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित

- गटविकास अधिकारी पं.स.बोदवड.

अधिका-याचे पदनाम.

तपशिलवार व प्रत्येक स्थरावर उपलब्ध निधी

- तालुका पातळी.

(उदा.जिल्हापातळी /तालुकापातळी/गांवपातळी)

लाभार्थीची यादी विहित नमुन्यात -

पंचायत समिती सभा ठरावानुसार.

कलम ४ (१) (ब) (XIII)

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील मिळणाऱ्या / सवलतीच्या परवाना यांची चालु वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ.क्र.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
निरंक						

प्रकार उदा. - जर वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इ. चा तपशिल.

विस्तृत माहिती विषयवार परवान्याची माहिती उदा अकृषिक वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं. आवश्यक आहे इ.

टिप - प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.



कलम ४ (१) (ब) XIV

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली

माहिती प्रकाशित करणे चालु वर्षाकरीता.परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
१	पंचायत समिती अंतर्गत विविध विषय	अ,ब,क, व क-१ वर्गीय अभिलेख	नस्ती स्वरूपात	अर्जाद्वारे योग्य ते शुल्क करून	अभिलेखापाल सहाय्यक माहिती अधिकारी

टैप - निरंक

फिल्म - निरंक

सिडी - निरंक

फॉल्पी - निरंक

इतर कोणत्याही स्वरूपात - दस्तऐवज , रेकॉर्ड स्वरूपात

कलम ४ (१) (ब) (XV)

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

उपलब्ध सुविधा

भेटण्याच्या वेळ संदर्भात माहिती - शासकीय कारभाराच्या दिवशी

सकाळी ९.४५ ते ६.१५

वेबसाईट विषयी माहिती - जि.प.संकेतस्थळ

कॉलसेंटर विषयी माहिती --

अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती --

कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची - अभिलेख लक्षात उपलब्ध

नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती - कार्यालयात उपलब्ध

सूचना फलकाची माहिती - कार्यालयाच्या इमारतीवर

ग्रंथालय विषयी माहिती - कार्यालयात उपलब्ध

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदारव्यक्ती कर्मचारी	तक्रार निवारण
१	राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनाबाबतमाहिती	९.४५ ते ६.१५	हस्तलिखित प्रती किंवा फोटो प्रती	पंचायत समिती बोदवड	संबंधीत विभागाचे सहाय्यक माहिती अधिकारी	गट विकास अधिकारी तथा माहिती अधिकारी

कलम ४ (१) (ब) (XVI)

बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयात शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक / शासकीय माहिती अधिकारी / अपिलिय प्राधिकारी ( तेथिल लोक प्राधिकारीच्या कार्य क्षेत्रातील ) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता व फोन	ई-मेल	अपिलीय अधिकारी
१	श्री.एच.एन.काथेपुरी	गट विकास अधिकारी	बोदवड तालुका	पंचायत समिती बोदवड (०२५८२)२७५१९१	-	संबंधित विभाग प्रमुख

ब) सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाय्यक शासकीय अधिकाऱ्याचे नांव	पदनाम	कायक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
	श्री आर.एम.ठाकूर	कक्ष अधिकारी	बोदवड तालुका	पं स बोदवड (०२५८२)२७५१९१	

प्रथम. अपिलीय अधिकारी

अ.क्र.	अपिलीय अधिकाऱ्याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता व फोन	ई-मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१	श्री.एस.बी.सोनवणे	गटविकास अधिकारी	संपूर्ण तालुका	(०२५८२) २७५१९१		गट विकास अधिकारी

माहिती अधिकार कलम ४(१)(ब) १६ नुसार अ,ब,क पत्रक

अ.क्र	विभाग	सहाय्यक जन माहिती अधिकारी	जन माहिती अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी
१	प्रशासन विभाग	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक पं.स.बोदवड	सहा.प्रशासन अधिकारी, पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
२	ग्रामपंचायत	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक पं.स.बोदवड	विस्तार अधिकारी(ग्रा.पं.) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
३	ए.बा.वि.से.यो.	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक ए.बा.वि.से.यो.प्रकल्प कार्या.बोदवड	बाल विकास प्रकल्प अधिकारी पं.स.बोदवड	उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बा.क.विभाग जिल्हा परिषद,जळगांव
४	कृषी	विस्तार अधिकारी (कृषी) पं.स.बोदवड	कृषी अधिकारी पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
५	जि.ग्रा.वि.यंत्रणा	कनिष्ठ लेखाधिकारी(जि.ग्रा.वि.यं) पं.स.बोदवड	विस्तार अधिकारी(NRLM) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
६	समाजकल्याण	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक पं.स.बोदवड	विस्तार अधिकारी(ग्राप/स.क.) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
७	पशुसंवर्धन	पशुधन पर्यवेक्षक,पं.स.बोदवड	पशुधन विकास अधिकारी पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
८	बांधकाम	स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक(बां) पं.स.बोदवड	शाखा अभियंता(बांधकाम) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
९	सिंचन	स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक(ल) पं.स.बोदवड	शाखा अभियंता(लघुसिंचन) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
१०	ग्रामीण पाणी पुरवठा,पं.स.बोदवड	स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक(ग्रा) पं.स.बोदवड	शाखा अभियंता(ग्रा.पा.पू.) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
११	एम.आर.ई.जी.ए	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक (एमआरईजीएस) पं.स.बोदवड	विस्तार अधिकारी(ग्रा.पं.) पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड
१२	शिक्षण विभाग	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक पं.स.बोदवड	कनिष्ठ प्रशासन अधिकारी पं.स.बोदवड	गट शिक्षणाधिकारी पं.स.बोदवड
१३	तालुका वैद्यकीय अधिकारी	संबंधीत वरिष्ठ/कनिष्ठ सहाय्यक पं.स.बोदवड	तालुका वैद्यकीय अधिकारी पं.स.बोदवड	गट विकास अधिकारी पं.स.बोदवड

**कलम ४ (१)(ब) (XVII)**  
**बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील प्रकाशित माहिती**  
महाराष्ट्र माहिती अधिकारानुसार नमुना क्र.१ ते १७ मध्ये प्रकाशित केली आहे.  
टिप - ३०/६/२०२१ रोजी प्रकाशित केली आहे.

**कलम ४ (१)(क)**

सर्व सामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.  
राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महत्वाचे निर्णय / धोरणे प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागचे सहाय्यक माहिती  
अधिकारी पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

**कलम ४(१) (ड)**

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय / अर्ध न्यायिक कामकाजाच्या प्रकारची यादी तयार करणे  
घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य कारणीची मिमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.  
कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाच्या प्रकारच्या आदेशाची यादी कार्यालयातील आस्थापना ( साप्रवि ग्रामपंचायत )  
वभागात पहाणेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

## कलम २ एच नमुना(अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागावर लोकप्राधिकर यांची यादी

शासकीय विभागाचे नांव : पंचायत समिती बोदवड

कलम २ एच नमुना अ

अ.क्र	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे नांव	ठिकाण व पत्ता
१	पंचायत समिती बोदवड	गट विकास अधिकारी बोदवड	पंचायत समिती बोदवड ची इमारत तहसिल कार्यालयाचे आवरात दुस-या मजल्यावर आहे

## कलम २ एच नमुना(ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थाची यादी

शासकीय विभागोचं नांव : पंचायत समिती बोदवड

कलम २ एच नमुना (i) (ii) अंतर्गत

अ.क्र	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचो नांव	ठिकाण व पत्ता
१	पंचायत समिती बोदवड	गट विकास अधिकारी बोदवड	पंचायत समिती बोदवड ची इमारत तहसिल कार्यालयाचे आवरात दुस-या मजल्यावर आहे

## कलम २ एच नमुना(ब)

पंचायत समिती बोदवड कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अंदाजपत्रकाचे प्रतीचे प्रकाशन

अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
१	सेस फंड वाढीव उपकर	महसूल	तालुकास्तर		पं स चे स्व उत्पन्न असल्याने ग्रामीण भागाच्या विकास कामासाठी विविध योजना राबविण्यात येतात सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात वरील प्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेप्रमाणे घेण्यात आलेल्या आहेत.

जा क्र पंसबो/माअ/आरआर/ /२०२२  
पंचायत समिती बोदवड  
दि:- / /२०२२

प्रति,

म.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि)  
जिल्हा परिषद जळगांव

विषय :-माहिती अधिकार २००५ मधील कलम ४ (१) नुसार १७ बाबमाहिती  
प्रसिध्द करणे बाबत

संदर्भ :-आपले कडील पत्र क्र साप्रवि/आस्था-७/आरआर/२५/२०२२  
दि:-२०/०४/२०२२

महोदय,

उपरोक्त विषय व संदर्भियपत्रान्वये केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार २००५  
मधील कलम ४ (१) (अ) व (ब) नुसार १७ बाबीवरील व अन्य काही मुद्द्यावरील माहिती सन  
२०२१-२२ शासनाकडे पाठवावयाची सुधारीत माहिती DVTT-YOGESH WORD, FONT SIZE 16  
मध्ये तयार करणेत आली असून यासोबत सॉफ्ट कॉपीसह सादर केले आहे.

तरी कृपया माहितीस्विकृत होणेस विनंती आहे.

सोबत :- पृ.क्र.१ ते

गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी)  
पंचायत समिती बोदवड



